KIRAN PRINT PACK LIMITED

CIN: L21010MH1989PLC051274

REGD. OFFICE: W- 166 E, TTC Industrial Area, MIDC Pawane, Navi Mumbai- 400709 website: kiranprintpack.wix.com/kiran, Email: kiranprintpack@gmail.com,,Tel/Fax:091 27626427

Date: 13th August 2024

To, BSE Limited Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Ref: Security Code - 531413

Sub: Submission of newspaper advertisements of unaudited quarterly financial

results for the quarter ended 30th June, 2024.

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, kindly find attached herewith copies of newspaper advertisements of the unaudited quarterly financial results of the Company for the quarter ended 30th June, 2023, published in "Active Times" - English Edition Newspaper and "Mumbai Lakshdeep" - Marathi Edition Newspaper on Tuesday, 13th August, 2023.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For Kiran Print Pack Limited

Karan Kamal Mohta DIN: 02138590 Managing Director

Encl: as above

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients Mrs.Nipunaben Kasturchand Shah and Mr.Kasturchand Rikhavchand Shah are the owner of Flat No.D1/004, Ground Floor, in the Building Kamala Park D1 & D2 Co-Op.Hsg.Soc. Ltd.

60 Feet Road,Opp to ICICI Bank, Bhavandar (W.

Dist. Thane, hereinafter referred to as the SAID FLAT. The

Dist Inane, neremater retered to as the SAID FLAI. Ine previous owner of said Flat Mrs. Pushpaber Vasantial Mehta has expired on 02.04.1997, Mr.Vasantial G. Mehta has expired on 25.5.2001 & also Joint owner Mr.Paresh Vasantial Mehta, further they are also members of the society Building Kamala Park D1 & D2.

Thenlose of the society bolloting naminal Park D1 of CO-Qh-Hag-Soc. Ltd., under Share certificate No.04, Dist.No.16 to 20. And Affidavit cum Declaration entered between Mr.Premal V.Mehta, Mrs.Raksha V. Mehta, Mrs.Rageta M. Shah have given their consent or no objection as legal heirs in favour of Mr.Paresh Vasanttal.

Mehta in respect of the said Flat, And as such Mr.Pares

/asantlal Mehta has become the absolute owner & has

vasaman mema has become the absolute owner a has acquired right, title and interest of the said Flat as legal heir. Subsequently Mr. Paresh Vasantlal Mehta has sold the flat to my clients Mrs. Nipunaben Kasturchand Shah and Mr. Kasturchand Rikhavchand Shah vide Agreement for Re-Sale Date on 31.12.2013 Regd. Receipt No.4008, Doc.No.3254 Dt.21.4.2014 with Sub-

Registrar Thane-7, in respect of the SAID FLAT& SAID SHARES. In this respect all persons including heirs, claimants, objector claiming any right, title or interest as legal heirs, or by way of sale, gift, lien, mortgage,

vhatsoever are hereby required to make the same know

to the undersigned along with documents, agreement etc at his office at S-6, Komal Tower, Patel Nagar, Station

Road, Bhayandar (W), within 15 days from the date hereof, failing which no claims whatsoever shall be

Mamata speaks to Odisha CM regarding attack on peo

Kolkata: West Bengal Chief Mamata Minister Banerjee on Monday spoke Odisha to her counterpart

Mohan Charan Maihi over phone and urged him to take cognizance of the reported incidents attacks on from labourers her state.

As per sources, Baneriee informed the chief minister incidents. Many people from West Bengal have gone Odisha for work. There are reports that locals are beating and harassing them, mistaking them to be Bangladeshis. Banerjee spoke Odisha to her counterpart and urged him take cognizance of the matter. As information Baneriee has urged the

labourers of the state to return to West Bengal as soon as possible and avail the opportunities available

NOTICE

I Mrs Bhumika P Mistry owner of flat no 203, plot no 183, 2nd Floor, Kalpana Building, Shere Punjab society, Andheri East Mumbai 93, I have lost my agreement of sale dated 19.09.1985 Between M/S M.L Associates and Shri Vireshwar Singh, incase it is found by anyone please inform or send on the above

KIRAN PRINT-PACK LIMITED

CIN: L21010MH1989PLC051274

Registered Office: W-166E TTC Complex, MIDC Pawne. Navi Mumbai-400709 Website: kiranprintpack.wix.com/kiran | Email: kiranprintpack@gmail.com.

				00							
•	TATEMENT OF STANDALONE UN FOR THE QUARTER AND NINE										
	(Amount in lakhs, except equity per share data and ratio										
			Quarter E	inded	Year Ended						
SI No.	Particulars	30/06/2024 (Un-Audited)		30/06/2023 (Un-Audited)							
1.	Total Income From Operation	22.17	2.33	26.37	87.35						
2.	Net Profit/(loss) for the period (before Tax,										
	Exceptional and/or Extraordinary Items)	2.70	(24.33)	(0.14)	1.75						
3.	Net Profit/(loss) for the period before Tax,										
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	2.70	(24.33)	(0.14)	1.75						
4.	Net Profit/(loss) for the period after Tax,										
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	2.81	(23.11)	(0.02)	3.32						
5.	Total Comprehensive Income for the period										
	(Comprising profit/ (loss) for the period (after Tax)										
	and other Comprehensive Income (after Tax))	2.81	(23.11)	(0.02)	3.32						
16	Equity Share Capital	500 29	500.29	500.29	500.29						

2. Diluted

The above Financial result were reviewed by the audit committee thereafter approved and taken on record by the

0.06

0.06

(0.46)

(0.46)

0.07

0.07

Board of Directors at their meeting held on August 12, 2024. The above results for the quarter ended June 30, 2024 have been reviewed by the Statutory Auditors of the

Reserve (Excluding Revaluation Reserve) as shown

in the Audited Balance Sheet of the previous year

Earnings Per Equity Share (of Rs.10/- each)

- The Company is engaged primarily in the trading business and accordingly there are no separate reportable
- segments as per Ind AS 108 dealing with Operating Segment
- The company has not received any shareholder / investors complaints during the Quarter ended June 30, 2024

For KIRAN PRINT-PACK LIMITED Karan Mohta Date: 13.08.2024 Place: Mumbai **DIN**: 02138590

GSL SECURITIES LIMITED

CIN: L65990MH1994PLC077417

Regd. Office: 1/25 & 1/26, Tardeo Airconditioned Market Society, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No:022-23516166 Email:gslsecuritiesltd@gmail.com Website:www.gslsecurities.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

			(
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2024 Unaudited	Quarter ended 31.03.2024 Audited	Quarter ended 30.06.2023 Unaudited	Year ended 31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	0.00	-4.05	6.16	18.71
2	Other Income	1.51	64.61	0.00	64.89
3	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-7.87	53.63	-2.75	55.21
4	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-7.87	53.63	-2.75	55.21
5	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-7.88	45.01	-2.75	46.58
6	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	1.12	-0.16	16.62	25.42
7	Equity share capital	325.00	325.00	325.00	325.00
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown				
	in the Balance sheet of previous year)	244.89	243.77	234.97	243.77
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	(for continuing and discontinued operations)				
	(a) Basic	-0.24	1.38	-0.08	1.43
	(b) Diluted	-0.24	1.38	-0.08	1.43
	(b) Diluted	-0.24	1.38	-0.08	

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com and on the company website: www.gslsecurities.com

- 1) The above unaudited results were taken on record by the Board of Directors of the company in its meeting held on 12th August, 2024
- 2) No provision for Income Tax for the current period has been made as the same is not required. 3) Provision for Deferred Tax has been made on the timing difference on account of depreciation of
- The Company operates in only one segment (i.e financial activities)

5) Figures for the previous period are regrouped / rearranged whereever necessary.

For GSL Securities Ltd.

S.K. Bagrodia Place : Mumbai Managing Director Date: 12.08.2024 DIN:00246168

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Original Share Certificate No.42, Distinctive Nos. 206 to 210 (both including) of, **Shrimati Manu Maya Bir Bahadu** residing at <u>The Anmol Co-op.HSG</u> Society Ltd. BOM/ W-K-W/ HSG/TC/10838 Dated 26/06/2000 Servey No.22, Sahkai Road Opp. S.V.Road Jogeshwari (West) Mumbai 400102. This Share Certificate is torn / Misplaced / stolen / lost by her and is not traceable. The member of the society has applied for Duplicate Share Certificate. The Society hereby invites claims and objections from claimants objectors or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of **15 Days** from the publication of this notice, with copies of his/her/their claims/objection for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of The Anmol Co-opertive housing Society received within the period prescribed above, the society shall be free to issue duplicate Share Certificate in manner as is provided under the bye-laws of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society.

For and behalf of The Anmol Co-operative Housing Society Limited, Sahkar Road Opp.SV.Road Jogeshwari (West) Mumbai 400102 Date: 13.08.2024 / Place: Mumbai

(a) Net sales/income from operations (Net of excise duty)

(b) Purchases of stock-in-trade and share & Securities

Depreciation and amortisation expense

Profit / (Loss) before Extraordinary Items and Tax

(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and Share & Securities

) Other income

a) Construction Cost

(e) Finance Cost

Other expenses

Profit / (Loss) before tax

Taxation Of Earlier Years

0 Net Profit / (Loss) after tax

Owner of the Company Non Controlling Interest

Non Controlling Interest

Owner of the Company Non Controlling Interest

Meghna Akar Construction

Date: 12.08.2024

(not Annualised)

Other Comprehensive Income

Minority Interest

Minimum Alternate Tax Credit Entitlement

Net Profit/(Loss) after tax and Minority Interest

a) Item that will not be reclassified to profit & loss

Total Comprehensive Income for the Peroid (10+14)

Other Comprehensive Income Attributable to: Owner of the Company

Total Comprehensive Income Attributable to:

Paid-up equity share capital (Face Value per share 10/-)

Earnings per share (Rs.10/-) (before Extraordinary Items)

Earnings per share (Rs.10/-) (after Extraordinary Items)

Meghna Infracon infrastructure Limited Holding Company

14 Total other Comrehensive Income (12-13)

b) Income Tax Relating to items that will not be reclassified to

Total income from operations

(d) Employee benefits expense

MEGHNA INFRACON INFRASTRUCTURE LIMITED

(Formerly Known as Naysaa Securities Limited)

102/104, Shivam Chambers, S.V. Road, Goregaon (W), Mumbai - 400 062.INDIA • Tele: 022-42660803 (CIN No.: L68100MH2007PLC175208)
• Email: info@meghnarelaty.com • Website: www.meghnarealty.com

Consolidated Audited Financial Results for the Quarter Ended on June 30, 2024

PUBLIC NOTICE

the original Share Certificates of Rai **Granth Palace Co-operative Housing** Society Limited, registered vide no (TNA)/TNA/HSG/TC/17441/2005-06 having address at Indralok Phase - 3 Indralok Complex, Bhayandar - East, District Thane, Pin code – 401 105, are been called-off with effect from 12/08/2024. Members, Banks, NBFCs and or any other person/ body corporate concerned and having possession of the Share Certificates are requested to submit the originals to the society secretary's custody by or before 31-08-2024.

The society is revising its share allotments with issue Fresh Ten (10) shares of face value Rs 50 each to its members and shall re-issue the nev share certificates by or after 31-08-

Any query, issues related to the above shall be directed to the Secretary of the society.

By and upon instructions of the Managing Committee For RAM GRANTH PALACE Cooperative Housing Society Limited Secretary

Place : Bhayandar Date : 13/08/2024

Quarter Ended

1022.76

1,093.32

970.65

(52.37)

1.52

1,026.01

67.31

10.08

(1.04

(0.11) **58.38**

(0.37

58.02

27.22

0.01

27 22

1086.19

0.53

For Meghna Infracon Infrastructure Limited

(Formerly known as Naysaa Securities Limited (Mr. Vikram Jayantilal Lodha) Whole-Time Director

(Din No: 01773529)

1,453.78

639 50

170.12

10.17

0.84

1,242.71

211.07

211.07

33.43

0.11

177.53

(16.70

160.83

75.46

1086.19

1.48

The above unaudited results of the Company for the Quarter ended June 30, 2024 have been reviewed and recommended b

the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company in their meeting held on 12/08/2024. Th

Parent Company has entered into partnership with Meghna Akar Constuction on 25th January, 2024. Being the Meghna Akar

Construction become the subsidiary only from 25th January, 2024, figure of same quarter of previous year is n These Financial Results will be made available on Company's website viz... www.meghnarealty.com and website of the BSE.

Statutory Auditors of the Company have reviewed the above result for the quarter 30th June, 2024.

Partnership Firm

Figures of previous year /period have been regrouped reclassified wherever necessary, to make them comparable

31.03.2024 30.06.2023 31.03.202 (Unaudited) (Unaudited) (Audited)

N.A.

Year Ended

5352.24

5,567.66

45.69

4084.94

31.45 25.30

5.78

5.241.39

326.27

326.27

9.04

(0.34)

317.57

(0.37

0.01

0.01

317.21

148.83

0.01

148 83

1086.19

641.83

2.92

PUBLIC NOTICE

Mohammed Ghouse Shaikh in respect of ne property more particularly described i he schedule hereinafter referred to as the 'SAID FLAT" that Mr. Mohammed rom Mr. Jagdish K Kamdar vide

Whereas the Original Share Certificate in respect of said flat was misplaced and a lost complaint for the same was filed with Mira-Bhayander, Vasai-Virar Police Station on 12/08/2024 bearing Lost Report No. 25554-Any persons who finds the aforementioned

share certificate is to contact within 15 days at the office of Adv. Aalaya A. Khan, naving address at Office No. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107 from the ate hereof, failing which the society shall ssue a duplicate Share Certificate under the ame of Mr. Mohammed Ghouse Shaikh

Schedule of the Property Flat No. 102, A-Wing, First floor, Sheeta Co-Operative Housing Society, situated a Naya nagar, Mira Road (East), Thane 401107, Village-Bhayandar, Dist. &

Date: 13/08/2024 Place: Thane MUMBAI LAW FIRM;

ADV. AALAYA A, KHAN ADVOCATE HIGH COURT

Date: 13/08/2024 ANIL B.TRIVED ADVOCATE, HIGH COURT (MUMBAI)

Outward No.SRO/5/622/ 253 /2024-25 Date : 09/08/2024 Before the Executing Court of The Special Recovery Officer In the Precincts of 307,Mahavir Apartment,Pantnagar Ghatkopar (East) Mumbai-400075 Phone No-9653423084,8108150500

FORM "Z" (See Sub –rule 11 (d-1) of rule 107)

Possession Notice For Immovable Property

Whereas, the Undersigned being the Special Recovery Officer of The Yashoman Sahakari Patpedhi Maryadit, Under the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 issued a notice dated 12/12/2018 followed by order of Attachment Notice dated 09/08/2024 calling upon the judgement Debtors i.e. Borrower & Guarantors

1.Mr. Ramrao Bhikabhau Mankar 2.Mrs Rupali Ramrao Mankar 3. Mr.Rahul Ramrao Mankar 4. Mr.Sajay Daval Jadhav 5.Mr.Vaghchaure Dipak Pandharinath 6.Mr.Shaikah Sahim Parvez Salimoddin along with other Judgement Debtors has to repay the amount mentioned in the notice being RS. 1722560/-(Rs:-Seventeen Lakh Twenty Two Thousand Five Hundred Sixty Only) as on 09/08/2024 with further interest @ 13% till realization with date of receipt of the said notice & the Judgement debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment and attached the property described herein in bellow

The Judgement Debtors having failed to repay the amount , the notice is hereby given to the Judgement Debtors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Rule 107 (11(d-1)) of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 09 Aug. 2024. The Judgement Debtors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the Charge of The Yashomandir Sahakari Patpedhi Maryadit for an amount of Rs. 1722560/-(Rs: Seventeen Lakh Twenty Two Thousand Five Hundred Sixty Only) as on 09/08/2024 with

Description of the immovable property Sai Satyam Residency, E Wing, Flat No 404, 4th Floor Near Don Bosco School

Wadeghar, Adharwadi Kalyan (W) Place: Mumba

Deemed to be Civil Court u/s 156 ibid)

Special Recovery Officer (M.C.S.Act.1960 Rule 107 of M.C.S.

B1180

491220

130DMY31506060

130DMY31506055 130DMY51506125

130DMY21506050 54B1350

130000 78019500 D197300197324 A3091-A129775 A3092A129800

131300 91822926

115400

108728

108742

108825



29 693702 B1178

30 888629 491212

631804 130DMY31506058

32 631806 130DMY51506104
33 631803 130DMY21506047
34 731003 5481328
35 886502 4981206
36 886504 4981225
37 1208225 130000 78019482
38 637960 D197300197302
39 551905 A3091-A129775
40 551906 A3092A129792
41 1247291 131300 91822926
42 53030 115276
43 53031 115301
44 53032 115326 T0 115347 & 115349,115350
45 53033 115351 T0 115357 & 115374
46 53034 115376
47 53035 115401,115403,115404,115406 T0 119

53035 115401,115403,115404,115406 TO 115409, 115415 TO 115425

48 53036 115428,115433 49 56279 115451 TO 115453,115455 TO 115464 &

115471 115472
50 56281 115504 TO 115506,115513,115522,115524
51 56282 115541 TO 115545 & 115549
52 56283 115560,115562,115571,115573,115575
53 56619 115580,115589 TO 115590 & 115599
54 73180 108731,108733
55 73170 10973

32 631806 130DMY51506052 32 631806 130DMY51506104

PUBLIC NOTICE

The below mentioned Motor / Fire / Miscellaneous Covernotes of the Company have bee

	lost:		Covernote No.	
	SR	BOOK ID		
	NO		From	TO
	1_1_	686949	122330551	122330575
	2	699158	1224F30576 ,1224F30580 & 1224F30588	
	3	682417	1221F30501,1221F30512,1221F30514,	
	1		1221F30516	
	4	712218	F122530601,F122530618	
	5	718660	1226F30626,1226F30632,1226F30633,	
			1226F30635,1226F30637, 1226F30639 To	
			1226F30644,1226F30649	
	6	760627	130000751 130000752 TO 130000755,	
			130000764 ,130000766,130000772	
	7	718663	1229F30702,1229F30708,1229F30713	
	8	718664	1230F30745,1230F30747,1230F30749	
	9	485440	130000-4779E119451,130000-4779E119475	
			13000029201	13000029203
			13000029299,13000029301,13000029315,	
			13000029322,13000029332,,13000029381,	
			13000029389,13000029393,13000029401,	
			13000029407,13000029414,13000029417,	
	10	520719	13000029429,13000029432,13000029433,	
			13000029449	
			13000029226	13000029250
			13000029252	13000029277
			13000029279	13000029279
			13000029282	13000029284
			13000029286	13000029286
			13000029289	13000029291
			13000029351	13000029375
			13000029409	13000029412
	11	718661	1227F30658,1227F30662,1227F30668,	
			1227F30671	
	12	718662	1228F30693,1228F30697	1
	13	775962	39G963, 39G969, 39G970,	1
	14	775963	40G978	40G978
П	15	775960	37G901	37G904
-	16	776026	1231F30751, 1231F30757 TO 1231F30759,	
-			1231F30774, 1231F30775	
-	17	776028	1233F30804, 1233F30813 TO 1233F30825	
-	18	776027	1232F30785	1232F30785
-	19	776029	1234F30829, 1234F30842,1234F30845,	
	20	776030	1235F30871,1235F30873	1
	21	776032	1237F30904	
	22	776033	1238F30947, 1238F30948 TO 1238F30950	1
)	23	776034	1239F30953	1239F30975
ήl	24	626674	11DUMY300106326	11DUMY300106336
	25	698877	B1183	B1190
	26	625932	13130010005	13130010005
4	27	699156	52B948 TO 52B1225, 52B5 TO 52B946	
	28	672587	130000-SANJO1313000112	1
-11			-	

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE en, that my client MISS RASHMI CHANDRAKANT GOHII lias MRS, RASHMI KISHOR DEDHIA is absolute owner of FLAT No. 409, Fourth Fl

ndmeasuring 280 Square Feet (Super Builtup Area), building known as "VIVA MALL and Society known as "VIVA MALL RESIDENCY CO. OP. HSG. SOC. LTD.", bearin Registration No. PLR (VSI/HSG (TC)/2068/2023, lying being and situate at Village Virar Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No. 401303 Constructed on N.A. Land bearing Survey No.287, Hissa No 1,2 & 4, lying being and situate at Village Virar, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No. 401303, (within the Area of Sub Registrar at Vasai No.II. Virar (herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat"). The said property actually belongs to 1] MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alia

Ine sain property actually belongs to 1] MK. CHANDRAKAN I AMRULLAL GOHLL alias MR. CHANDRAKAN I A GOHLL (Deceased) and al LATE VISHAL CHANDRAKAN T GOHLL alias LATE VISHAL C GOHLL (Deceased) and they has purchased from M/S. VIVA JIVDANI ASSOCIATES, hereinafter collectively referred to as a "THE BUILDERS", duly registered with the Sub-Registrar VASAI 2, bearing Receipt No 5712 and Document No. VASAI-2-05312/2011, dated 26/04/2011. And, LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL die

intestate on 18/02/2012 thereafter, MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL dies MR CHANDRAKANT AGOHIL, died intestate on 10/06/2024, leaving behind their legal heirs 1 MISS NAIMISHA C GOHIL (Married sister/ Daughter of Deceased), 2] MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (Married sister

LATE RANJANBEN CHANDRAKANT GOHIL (Mother of Deceased) already died of

No. 122003.

And, MISS NAIMISHA C GOHIL (Married sister/daughter of Deceased), has given his/her/their AFFIDAVIT, NOC CONSENT of legal heirs to MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (Married sister/Daughter of Deceased) of 100% shares of LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL. And MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR. CHANDRAKANT AGOHIL (Father of Deceased) of the said Flat.

After death of LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHII and MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL ALIA GO GOHIL, MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (Married sister/Daughter of Deceased), has given their consent to the said society to transfer their undivided right, title, interest of (100 % shares) of LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL and MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR. CHANDRAKANT A GOHIL in favor of MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (Married Daughter)

Married Daughter/sister of Deceased) Now, MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOF

DEDHIA is 100% shares holder of the above said Flat. By virtue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956, my client MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (100% shares holder) as become absolute owner and CLASS-I legal heir of the said Property who is entitled succeed the estate of deceased.

Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, other any person rights and shares in the aforesaid Flat, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his/their claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that melient is entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall come in effect in ny client favor. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period.

Date: 13.08.2024

M. M. SHAH (Advocate High Court) Flat No.4, D Wing, Sridutt Garden K Avenue, Near Blue Pearl Building Near Club One, Global City, Narangi Bye-Pass Road, Virar (West), 401303 Mobile No. 8805007866/8668786495



MODELLA WOOLLENS LIMITED

CIN: L17120MH1961PLC012080

Registered Office: 4 C, Vulcan Insurance Building, Veer Nariman Road, Churchgate, Mumbai 400020 E-mail: modellawoollens@gmail.com, Website: www.modellawoollens.com Phone: 022-22047424

FYTRACT OF UNAUDITED FINANCIAL DESIGNS FOR THE OUARTER FINED 20th HIME 2024

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2024										
				(Ru	pees in Lakhs)					
Sr. No.	Particulars		Quarter Ended							
		30.6.2024	31.3.2024	30.6.2023	31.3.2024					
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)					
1	Total Income from Operations	0.45	1.62	3.04	7.94					
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items).	(5.25)	(3.52)	(2.29)	(12.90)					
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items).	(5.25)	(3.52)	(2.29)	(12.90)					
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items).	(5.25)	(3.52)	(2.29)	(12.83)					
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5.25)	(3.52)	(2.29)	(12.83)					
6	Equity Share Capital	91.00	91.00	91.00	91.00					
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-					
8	Earning Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued									
	1. Basic:	(0.58)	(0.39)	(0.25)	(1.41)					
	2. Diluted:	(0.58)	(0.39)	(0.25)	(1.41)					

Note:

Place: Mumbai

Date: 12/08/2024

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Websites of the Websites of the Stock Exchange BSE Limited www.bseindia.com and the www.modellawoollens.com
- The said financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 12/08/2024.

For and on behalf of the Board of Director: For Modella Woollens Limited

> Sandeep Shah Chairman (DIN 00368350)

The Oriental Insurance Company Limited, Shop Zone, 5th floor, M.G.Road, Ghatkopar[w], Mumbai-400 086.

60 73217 108823

Phone No.022-25112373

55 73179 10873/ T0 108738 & 108740 56 73181 108737 T0 108738 & 108740 57 73182 108742 58 73213 108802,108804 59 73315 108802,108804

dt.23.07.2024, 78551/2023 dt.08.12.2023 Company shall not be liable for any loss or liability arising due to the misuse of the above Finder may return to:

Police Report has been lodged vide Online FIR No. 59491/2024 dt.23.07.2024 and 59663



पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

नंदूरबार, दि.१२ : भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा नंदूरबारचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते गुरुवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे प्रांगण नंदरबार येथे होणार आहे, असे उपजिल्हाँधिकारी गोविंढ दाणेज यांनी कळविले आहे.

या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, शौर्य पुरस्कार विजेत्या, स्थानिक राजकीय पक्षातील प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, इतर मान्यवर आणि नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

KIRAN PRINT-PACK LIMITED

CIN: L21010MH1989PLC051274

Registered Office: W-166E TTC Complex, MIDC Pawne. Navi Mumbai-400709 Website: kiranprintpack.wix.com/kiran | Email: kiranprintpack@gmail.com. STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULT

	FOR THE QUARTER AND NINE				
		(Amount in la	khs, except eq	uity per share o	lata and ratio
			Quarter E	nded	Year Ende
SI No.	Particulars	30/06/2024 (Un-Audited)	31/03/2024 (Audited)		
1.	Total Income From Operation	22.17	2.33	26.37	87.35
2.	Net Profit/(loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary Items)	2.70	(24.33)	(0.14)	1.75
3.	Net Profit/(loss) for the period before Tax,				
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	2.70	(24.33)	(0.14)	1.75
4.	Net Profit/(loss) for the period after Tax,				
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	2.81	(23.11)	(0.02)	3.32
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/ (loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	2.81	(23.11)	(0.02)	3.32
6.	Equity Share Capital	500.29	500.29	500.29	500.29
	Reserve (Excluding Revaluation Reserve) as shown	300.29	300.29	300.29	300.29
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
8.	Earnings Per Equity Share (of Rs.10/- each)				
	1. Basic	0.06	(0.46)	-	0.07
	2. Diluted	0.06	(0.46)	-	0.07
No	tes:	0.00	(0)		

. The above Financial result were reviewed by the audit committee thereafter approved and taken on record by th Board of Directors at their meeting held on August 12, 2024

. The above results for the quarter ended June 30, 2024 have been reviewed by the Statutory Auditors of the

. The Company is engaged primarily in the trading business and accordingly there are no separate reportable segments as per Ind AS 108 dealing with Operating Segment

The company has not received any shareholder / investors complaints during the Quarter ended June 30, 2024 For KIRAN PRINT-PACK LIMITED

Karan Mohta Date: 13.08.2024 Director **DIN**: 02138590 Place: Mumbai



Regd. Office: Empire House, 214, Dr. D.N.Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001

Tel No: 022-22071501, Fax No: 022-22071514, Email: contact@weizmann.co.in, Website: www.weizmann.co.in FEXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED LIN-ALIDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

	Standalone Consolidated							
	Quarter ended Y			Year ended	d Quarter er		d	Year ende
Particulars	Un-Audited 30.06.24	Audited 31.03.24	Un-Audited 30.06.23	Audited 31.03.24	Un-Audited 30.06.24	Audited 31.03.24	Un-Audited 30.06.23	Audited 31.03.24
Total Income from Operations	2,103.72	3,074.86	3,329.33	12,346.87	2,103.72	3,074.86	3,329.33	12,346.
Net Profit/(Loss) for the period								
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	147.81	271.12	368.31	1,193.57	121.69	212.96	406.70	1,131.
Net Profit/(Loss) for the period before tax								
(after Exceptional and/or Extraordinary items)	147.81	271.12	368.31	1,193.57	121.69	212.96	406.70	1,131
Net Profit/(Loss) for the period after tax								
(after Exceptional and/or Extraordinary items)	110.40	239.66	255.49	957.70	84.28	181.50	293.88	896
Total Comprehensive Income for the period								
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
and Other Comprehensive Income (after tax)]	110.02	233.63	237.54	946.86	81.89	175.51	275.98	885
Equity Share Capital	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585
Reserves (excluding Revaluation Reserve)								
as shown in Audited Balance Sheet				4,918.46				5,693
Earnings Per Share (Rs. 10/- each)								
(for continuing and discontinued operations)-								
Basic	0.70	1.51	1.61	6.04	0.53	1.14	1.85	5
Diluted	0.70	1.51	1.61	6.04	0.53	1.14	1.85	5.

(1) The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Auditec Financial Results (Standalone and Consolidated) are available on the Stock Exchanges website www.bseindia.com and www.nseindia.com and Website of the

These results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 12th August, 2024. (3) The Company is primarily operating in the business of processing and manufacture of textiles, fabrics. Hence, there is only one business segment as per In

AS 108-Operating Segments.

(4) As required unde Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations,2015, the Limited Review by the Statutory Auditiors ha

been completed for the quarter ended 30th June 23, and the Report has been forwarded to the stock exchanges. The Report does not contain any qualification (5) Previous period figures have been regrouped/reclassified wherever necessary

For WEIZMANN LIMITED Neelkamal Vrajlal Siraj Vice-Chairman and Managing Director DIN: 00021986

PIONEER GROUP

Place: Mumbai Date :12th August, 2024

पायोनिअर एम्ब्रॉयडरीज लिमिटेड

CIN NO. L17291MH1991PLC063752 नोंदणी. कार्यालय: युनिट १०१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस, प्लॉट क्र.सी५-६ दलिया इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ न्यू लिंक रोड

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. दू.:०२२-४२२३२३२३, फॅक्स: ०२२-४२२३२३१३, ई-मेल: mumbai@pelhakoba.com www.pelhakoba.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित (रु. लाख, ई								
	अलेखापरिक्षित वित्तीय	निष्कर्षाचा अ	हवाल			व्यतिरिक्त)		
			एकमेव			एकत्रित		
		संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेले	
		तिमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	तिमाहीं	वर्ष	
अ.	तपशील	३०.०६.२०२४		३१.०३.२०२४	1		३१.०३.२०२४	
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९७२४.६४	७४०५.६२	३४०१६.१०	९७२४.८६	७४०५.६५	३४०१६.७५	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व)	२८.८५	930.90	84८.88	२८.३१	933.92	४२६.४६	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	२८.८५	930.90	४५८.४४	२७.३५	१३३.८६	४२५.०८	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	२१.८१	904.84	३८८.२९	२०.३१	902.29	३५४.९३	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)							
	(करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/							
	(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३०.१५	999.६९	४२१.६४	२८.६५	90८.8५	३८८.२८	
ξ.	समभाग भांडवल	२९४७.५४	२६९७.५४	२९४७.५४	२९४७.५४	२६९७.५४	२९४७.५४	
٥.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित							
١.	राखीव वगळून)	एन.ए.	एन.ए.	9२9२२.३४	एन.ए.	एन.ए.	११६०६.६६	
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)							
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	0.010	0.110	0.00	0.010	0.24	0.20	
1	मूळ:	0.00	0.80	9.83	0.00	0.36	9.39	
	सौमिकृत:	0.00	0.80	9.38	0.00	0.3८	9.20	
ਵਿਚ	ŗ.							

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षचि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षचि संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्य www.nseindia.com आणि कंपनीच्या www.pelhakoba.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले.

"hakoba SILKOLITE दिनांक : १२ ऑगस्ट, २०२४

जळगावात पालकमंत्री

गुलाबराव पाटील यांच्या

हस्ते स्वातंत्र्यदिनी

ध्वजारोहण सोहळा

जळगाव, दि.१२

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या

७८ व्या वर्धापन दिनानिमित्त

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री

ना. गुलाबराव पाटील यांच्या

हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य

शासकीय कार्यक्रम गुरुवार,

१५ ऑगस्ट रोजी सकाळी

९.०५ वाजता जिल्हाधिकारी

होणार आहे. या कार्यक्रमास

जळगाव शहरातील स्थानिक

सैनिक, शहिद जवानांच्या

पत्नी व वीरमाता, वीरपिता

यांनी उपस्थित राहावे.

प्रांगणात

स्वातंत्र्य

कार्यालयाच्या

लोकप्रतिनिधी,

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००१०२९४१

NIDHI MERCANTILES LIMITED Regd. Off : B/306-309, Dynasty Business Park, Opp. Sangam Cinema, A. K. Road, Andheri (E), Mumbai - 400059 Tel No.:022-61115222 | Fax No.: 022-28227865 | Email id: nml.mumbai@gmail.com | Website: www.nidhi.net.in | CIN: L51909MH1985PLC138577

STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended Year Ended Year Ended Particulars 30-Jun-24 31-Mar-24 Unaudited Audited 31-Mar-24 Audited 30-Jun-23 30-Jun-23 Total Income 217.15 335.27 1087.16 217.15 335.27 1087.16 206.21 Exceptional and/or Extraordinary items) 153.77 206.21 138.81 708.52 153.77 138.81 708.52 Net Profit / (Loss) for the period before tax 153.77 206.21 138.81 708.52 153.77 206.21 138.81 708.52 (after Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 155.65 104.01 532.31 104.01 532.31 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] -817.90 569.87 2994.27 8162.06 -510.71 572.62 3434.98 9120.71 Paid up equity share capital (face value of Rs. 2/- per share) 125.61 125.61 125.61 125 61 125.61 125.61 125.61 125.61 Other Equity 24294.49 26204.82 Earning per share (before extraordinary item) of Rs.2/- each (*Not annualised) 2.48* 8.48

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024 (Rs in Lacs

'notAnnualised' The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), Regulation 2015 have bee reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12" August, 2024. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with relevant Rules thereunder. These results have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company. The full format of the Financial Results are available on the Website of the Stock Exchange and the Company's Website www.nidhi.net.in

1.66*

8.48

2.48*

Figures of the previous periods have been regrouped/recast/reclassified wherever considerd necessary

1.84*

Place : Mumba Date: 12th August, 2024

2. Diluted

Seial Sagar Modi

23.74

सातारा जि.प.चे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांचा भाजपा प्रवेश

अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकृळे यांच्या उपस्थितीत आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा

मुंबई, दि.१२ : सातारा जिल्हा परिषदेचे माजी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माधवी नाईक आदी उपस्थित होते. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोड्न सोनवलकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यात भाजपा संघटनेला बळ मिळणार आहे. सोनवलकर यांचा भारतीय जनता पार्टीकडून यथोचित सन्मान केला जाईल, असे बावनकुळे यांनी प्रवेश प्रसंगी सांगितले.

LOSS OF ORIGINAL SALE AGREEMENT

have lost/misplaced Original Sale

Agreement of my Room No. 2 of Sacred

Heart Co-operative Housing Society Limited, Plot No.27, Main Road, I. C.

Colony, Borivali West, Mumbai - 400 103

Standing in the name of MR. DAVINDER

SINGH SAATHI. I have lodged Online

Police Complaint No. 69554-2024 dated 26.6.2024 at MHB Colony Police Station,

Borivali West, Mumbai that I have

lost/misplaced Original Sale Agreement of

the above Society. If anyone found the said

Original Sale Agreement, please contact me on 9833655072 or Mr. Augustine

D'Costa on 9833292822 within 15 days

DAVINDER SINGH SAATHI

from the date of Publication of this notice.

Date: 13.08.2024 / Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is given on Behalf of Member o Parineeta Chs Smt Suyasha N.Kulkarni tha

Shri Neelkor Murlidhar Kulkarni A membe

holding undivided right, title& Interest in Fla

No 01 Building Parineeta co op Hsg Societ

Ltd Thane Died on 17.09.2020 L Societ Chairman/Secretary Parineeta Society Than

hereby invites claims or objections from the

heir /s or other claimants/ objectors to th

transfer of the said rights, share, title an interest of the deceased Member holding in

the said Flat within a period of 15 days fro

the publication of this Notice, with copies

uch documents and other proofs in suppo

f their claims / objections for transf

ndivided right, tit**l**e and interest of th

eceased member. If no claims/objections are

ceived within the period prescribed abo

t below mentioned address, hereof failin

which the claim of such Person(s) will deman

o have been waived and/or abandoned, the

Society shall be free to deal with the right

title and interest of the deceased member

such manner as is provided under the by

Sdi-Shri Girish Poladiya For Parineeta chs so Ltd Address : Gawand Path opp Bhanji wadi, Naupada, Thane West 400602

जाहीर नोटीस

तमाम जनतेस ह्याद्वारे कळविण्यात येते की

गाव मौजे किरवली, ता. वसई, जि. पालघर

येथील, सर्वे नं. १५, हिस्सा नं. २/फ, क्षेत्र ०.०५.३०

हे.आर.चौ.मी., आकार रू. १.५४ रू.पै., हि

जमीन मिळकत श्री विशाख पांड्रंग चौधरी ह्यांच्या

लिकी व कब्जेवहीवाटीची असून तशी नोंद

ारकार दफ्तरी ७/१२ उत्ताऱ्यावर सुध्दा आहे.

पदर जमिन मिळकतीत बांधकाम परवानगी

मळण्याकरीता श्री विशाख पांडुरंग चौधरी हयांना

वसई विरार शहर महानगरपालिका हयांच्या

हार्यालयात अर्ज करणे असन सदर जमीन

मेळकतीच्या मालकीबाबत व कब्जा वहीवाटी

सल्यास, अथवा सदर जिमनीवर किंवा तिच्या

खादया भागात विक्री. अदलाबदल. गहाणखत.

ळारग, बक्षीस, दावा, वारसा, ताबा, इजमेंटच्या

भन्य वारसांचा हक्क किंवा हितसंबंध असल्यास

नशी लेखी हरकत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन

१४ (चौदा) दिवसांचे आत योग्य त्या कागदपत्रांसह

ात्ता "शिवनेर", झेंडाबाजार, वसई (प), ता.

वसई, जि. पालघर, ४०१ २०१ येथे नोंदवावी,

गन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा

क्क, हरकत नाही अथवा असल्यास तो

हायमचा सोडुन दिला आहे व सदर जिमन

मळकतीवर श्री विशाख पांडुरंग चौधरी हयांची

ालकी व कब्जा वहीवाट निर्विवाद आहे असे

पमजण्यात येईल व त्या बाबतचे प्रमाणपत्र त्यांच्या

नावे देण्यात येईल, ह्याची नोंद घ्यावी

laws of the society.

Dev Baipa

Company Secretary

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited (HUL))
Regd. Off. Hindustan Unilever Limited,

Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East)Mumbai - 400 099
Notice is hereby given that the following share certificate has been reported as lost/misplaced and Company intends to issue duplicate certificate in lieu thereof, in due

Jourise. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof. No. of shares | Certificate No F.V. Re.1/-Distinctive Nos Share Holder HLL2871650 1620 Equity Shares 5220384 1066297561-1066299180

Date: 13/08/2024

दि . ०९ / ०८ /२०२४ जा . क . विवअ/५/६२२/२५२/ २०२४-२०२५ विशेष वसुली अधिकाऱ्याच्या कार्यान्वय न्यायालया समक्ष च्या आवारात

३0७ महावीर अपार्टमेंट, पंतनगर, घाटकोपर (पुर्व), मुंबई ४०००७५ फोन नं ९६५३४२३०८४,८१०८१५०५००

नमुना झेड नियम १०७ पोट-नियम ११ (ड) (१) (एक) पहा

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार, यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, वे विशेष वसली अधिकारी या नात्याने महाराष्ट्र को . ऑपरेटिव्ह सोसायटिज) नियम, १९६१ अन्वये दिनांक १२ . १२ . २०१८ रोजीच्या जप्ती सुचनेच्य मधिपत्रादवारे **दि ०९.०८.२०२४** रोजीस सुचना निर्गमित केली असुन न्यायनिर्णित ऋणकोंना म्हणजेच

. श्री रामराव भिकाभाऊ मानकर 🛛 २ र श्रीम रूपाली रामराव मानकर ३ श्री राहुल रामराव मानकर ४ • श्री •संजय दावल जाधव ५ •श्री दिपक पंढरीनाथ वाघचौरे ६ •सिहम परवेझ सलिगोददीन शेख च्या सह इतर न्यायनिर्णित ऋणको यांना सुचनेत नमुद केलेली रक्कम **रूपये १७,२२,५६०/- (रूपये : सतरा लाख बावीस हजार पाचशे साठ मात्र)** दि .०९ .०८ .२०२४ रोजीस च्यासह वसुली पर्यंत १३% दराने पुढील व्याज या रक्कमेची परतफेड सर्दर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेला करण्यास सांगितले होते आणि सदर यायनिर्णित ऋणको रक्कमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन केलेल्या मिळकतीची जप्ती आणि सदर जप्ती करिता सुचना निर्गमित केली आहे .

सदर रक्कमेची परतफेड करण्यास न्यायनिर्णित ऋणको असमर्थ ठरल्याने न्यायनिर्णित ऋणको आणि सर्वसामान्य ननतेस यादवारे सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षराकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताव त्यांना महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह सोसायटीज नियम, १९६१ च्या नियम १०७ (११(डी-१))अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तिचा वापर करून दि .0९ .0८ .20२४ रोजी घेतला आहे

विशेषत: न्यायनिर्णित ऋणको आणि सर्वसामान्य जनतेस यादवारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी क्रोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला क्रोणताही व्यवहार हा यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, च्या रक्कम **रूपये १७,२२,५६०/- (रूपये : सतरा लाख बावीस हजार पाचशे साठ मात्र)** दिनांक . ०९ . ०८ . २०२४ रोजीसच्यासह त्यावरील पुढील व्याजाच्या भाराअधीन राहिल .

साई सत्यम रेसीडेन्सी, ई विंग, रूम न ४०४, ४ था माळा डॉन वास्क्रो शाळेजवळ वाडेघर आधारवाडी जेल

रोड, कल्याण (प) दि . ०९ / ०८ / २०२४

विशेष वसुली अधिकारी (आयबीआयडी कलम १५६ अन्वये मानिव दिवाणी न्यायालय) महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये

दाई-इची करकारिया लिमिटेड सीआयएन : L24100MH1960PLC011681 DAI-KHI नोंदणीकृत कार्यालय: लिबर्टी बिल्डिंग, ३ रा मजला, सर व्ही. टी. मार्ग,

न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२०. ई-मेल : investor@dai-ichiindia.com । दूर. : ०२२-६९११ ७१३०

गद्वारे सूचित करण्यात येते की, दाई इची करकारिया लिमिटेड यांची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीए राक्रवार, दिनांक ०६.०९.२०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनसार सकाळी ११.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग , ान्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''व्हीसी/ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातून, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचन दिनांकीत २७ मे, २०२४ मध्ये नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. परिपत्रक क्रमांक १४/२०२० १७/२०२०, २०/२०२० आणि ०९/२०२३ अनुक्रमे दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५३ २०२० आणि २५ सप्टेंबर, २०२३ अनुक्रमे, यांना अनुसरून, जी परिपत्रके कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केर्ल गहेत (एमसीए परिपत्रके) आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ मे २०२० आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी - पीओडी २/पी/सीआयआर २०२३/१६७ देनांकित ०७ ऑक्टाबेर, २०२३ जे सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केले आहे (''सेर्ब परिपत्रक'') त्याला अनसरून ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा रजिस्टार आणि टान्स्फर एजंट आणि डेपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सभासदांना ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक माध्यमातन दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी निर्गमि

. कंपनीचा २०२३-२४ चा वार्षिक अहवाल, ज्यात ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट यांचा समावेश आहे, तो कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dai-ichiindia.com</u> तसेच बीएसईचे संकेतस्थर vww.bseindia.com येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

. हेपनी कायदा २०१३ (कायदा) कलम १०८ मध्ये नमूद केलेल्या तरतुर्दींच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा आणि सेबी ्लिस्टिंग ऑब्लिगेशन्स औं डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ यांना अनुसरून कंपनी आपल्या सभासदांना दुरस्थ ई–मतदान पद्धतीने आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई–मतदान पद्धतीने मतदान करण्याची व करून देत आहे. दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान नभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभाग घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आणि वार्षिव र्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया लेमिटेड (''सीडीएसएल'') यांची सेवा घेतली आहे.

टूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व त्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आल्या आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सीडीएसएल यांचे संकेतस्थळ <u>www</u>. करण्यासाठी ''कट ऑफ तारीख'' म्हणून ३०.०८.२०२४ निर्धारित करण्यात आली आहे. दुरस्थ ई-मतदान कालावधीला मंगळवार, दिनांक ०३.०९.२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार) प्रारंभ होणार आहे आणि ही प्रक्रिया गुरुवार, दिनांक ०५.०९.२०२४ रोजी संघ्याकाळी ५.०० वाजता प्रातीय प्रमा वेळेनुसार) संपुष्टात येणार आहे. त्यानंतर दूरस्थ ई–मतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येणार आहे.

एजीएमच्या दिवशी ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया ही दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासा देण्यात आलेल्या आणि वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या सूचनांच्या प्रमाणेच आहे. केवळ असे समभागधारक जे वार्षिक सर्वसाधारण समेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत आणि ज्यांनी वार्षिक र्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांवर दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही किंवा त्यांना तर करण्यास मनाई करण्यात आलेली नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई–मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दुरस्थ ई–मतदान पद्धतीने मतदान केलेले आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् राकतात आणि त्यांची उपस्थिती कोरम निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे मात्र असे सभासद वार्षिक प्तर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने पुन्हा मतदान करू शकणार नाहीत. एखाद्या विषयावर एखाद्य भासदाने एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही.

ज़ीएमची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीची सभासद झालेली अर आणि कर ऑफ तारीख म्हणजेच ३० ०८ २०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती गर्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वरील प्रमाणे नमूद केलेले कंपनीचे संकेतस्थळ, बीएसई आणि सीडीएसएल यांचे संकेतस्थळ येथे पाह शकते. अशी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमट केलेल्या प्रकियेच्या अनसा दूरस्थ ई-मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शंकते लेक्टॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश हराष्ट्रागाच नारान पद्धान राजान्या गर्यानाच्या अञ्चलका स्वतार्थ कारावारा स्वरकाच्याच्या व्याव अवस्था अवस्था अव असत्यास त्यांचे निस्सन करण्यासाठी श्री. राकेश दुळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मेरैथॉन प्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर रळ (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे किंवा इ मेलच्या माध्यमातून <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ येथे संपर्क साधावा

दिनांक : १३.०८.२०२४

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

NOTICE

I Mrs Bhumika P Mistry owner of flat no 203, plot no 183, 2nd Floor, Kalpana Building, Shere Punjab society, Andheri East Mumbai 93, I have lost my agreement of sale dated 19.09.1985 Between M/S M.L Associates and Shri Vireshwar Singh, incase it is found by anyone please inform or send on the above address.

PUBLIC NOTICE

Iohammed Ghouse Shaikh in respect e property more particularly described i the schedule hereinafter referred to as the SAID FLAT" that Mr. Mohammed Ghouse Shaikh had purchased the said fla from Mr. Jagdish K Kamdar vide Transfer Deed' dated 05/02/1990. Whereas the Original Share Certificate

espect of said flat was misplaced and a los implaint for the same was filed with Mira hayander, Vasai-Virar Police Station of 12/08/2024 bearing Lost Report No. 25554 Any persons who finds the aforementioned

are certificate is to contact within 15 day t the office of Adv. Aalava A. Khan. having address at Office No. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107 from th ate hereof, failing which the society shall sue a duplicate Share Certificate under th me of Mr. Mohammed Ghouse Shaikh or the said flat.

Schedule of the Property Flat No. 102, A-Wing, First floor, Sheetal Co-Operative Housing Society, situated at Nava nagar, Mira Road (East), Than 401107, Village-Bhayandar, Dist. & Taluka-Thane.

Date: 13/08/2024 Place: Thane

MUMBAI LAW FIRM ADV. AALAYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT

प्रसिद्धी सूचना

माझे अशील हे फ्लॅट क्र./खोली क्र. २२०७, २२ वा मजला, सी विंग महालक्ष्मी एसआरए सीएचएस लि. पांडुरग बुधकर मार्ग, दूरदर्शनजवळ, वरळी, मुंबई - ४०००३०, सीएस. नं. २८६ (पार्ट), ७९३ (पार्ट), ९१३ व १६२९ (पार्ट), लोअर परेल विभाग, मोजमापित चटई क्षेत्रफळ २६९ चौ. फूट या मालमत्तेची खरेदी करू इच्छित आहेत ते पुढीलप्रमाणे जाहीर सूचना जारी करू इच्छित आहेत :

मी, **श्रीमती दासरी पुष्पलता** फ्लॅट क्र/खोली क्र. २२०७, २२ वा मजला सी विंग, महालक्ष्मी एसआरए सीएचएस लि., पांडुरंग बुधकर मार्ग, दूरदर्शन-जवळ, वरळी, मुंबई- ४०००३०, सीएस. नं. २८६ (पार्ट), ७९३ (पार्ट), ११३ व १६२९ (पार्ट), लोअर परेल विभाग, मोजमापित चटई क्षेत्रफळ २६९ चौ. फूट या मालमत्तेची करू इच्छित आहे.

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कोणाही व्यक्तीची **श्री लालचद** बालिकसन माळी, वय ६७ वर्षे याच्याकादन वरील फ्लॅटच्या खरेदीसंदर्भात कोणतीही वैध व कायदेशीर हरकर असल्यास त्यानी आम्हाला त्याची हरकत सदर सूचनेच्या **प्रसिद्धी दिनाकापासू**न १० दिवसाच्या आत सूचित करावे. वरीत विहित कालावधीत कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास, आम्ही **श्री लालचद** बालकिसन माळी याच्याकडून वरील फ्लॅटची खरेदी करू. तत्पश्चात काही हरकत आल्यास, ती वैध नसेल.

कोणाही व्यक्तीची वरील सदर फ्लॅट संदर्भात विक्री, विनिमय, ताबा, भाडेकरार. गहाण, धारणाधिकार वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणतीही हरकत वा दावा असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनाकापासून १० दिवसाँच्या आत अधो-हस्ताक्षरित यांना सूचित करावे व योग्य त्या पुराव्यासहित अधोहस्ता क्षरितांकडे सादर करावा.

दिनाक :- १३ ०८ २०२४

नीलेश रवींद्र हळदणकर वकील, उच्च न्यायालय, मुंबई पत्ता : ८०४/०२, प्रभादेवी हाऊसिंग सोसायटी. राजाभाऊ देसाई मार्ग

सही/ मुंबई- ४०० ०२५. (ॲड. एन. बी. गुजर) मोबाइल न. ९९२००५७३५६

यामिनी इनव्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड

CIN:L67120MH1983PLC029133 नोंदणीकृत कार्यालयः बी–६१४, क्रिस्टल प्लाझा प्रिमायसेस कोहौसोलि., न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५३. दूर.:०२२–४०१६४४५५, वेबसाईट: www.yaminiinvestments.co.in, ई–मेल: yaminiinvestments@gmail.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(रु.	लाखात, ईपीए	रस व्यतिरिक्त)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२४	संपलेली तिमाही ३१.०३.२४	संपलेली तिमाही ३०.०६.२३	संपलेले वर्ष ३१.०३.२४
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२३३.०२	484.88	७२.३२	९९०.८३
करानंतर साधारण प्रक्रियेतुन निव्वळ नफा/(तोटा)	११६.७०	१७.३९	१३.२८	२५.१७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक बाबनंतर)	११६.७०	१७.३९	१३.२८	२५.१७
समभाग भांडवल	५२५७.२६	५२५७.२६	५२५७.२६	५२५७.२६
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१/–प्रति)	-	-	-	-
मूळ	0.022	0.00€	0.00३	0.00५
सौमिकृत	0.022	0.00₹	0.00३	0.00५
टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर	रिकायरमेंट्स) रे	म्युलेशन २०१५	च्या नियम ३३	अन्वये स्टॉक

्क्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे यामिनी इनव्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड

मनिष दालमिय दिनांक: १२.०८.२०२४

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०५१५५७०

(M) HERANBA CIN: L24231GJ1992PLC017315

नोंदणी कार्यालयः प्लॉट क्र.१५०४/१५०५/१५०६/१ जीआयडीसी, फेझ ३, वापी, वलसाड –३९६१९५, गुजरात, भारत कॉर्पोरेट कार्यालयः २रा मजला, ए विंग, फॉर्च्युन अविराही, जैन देरासर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र, भारत. ई-मेल:compliance@heranba.com | वेबसाईट:www.heranba.co.in | दूर.क्र.:+९१-२२-२८९८७९१२

							((रु.कोटीत, ईर्प	एस व्यतिरिक्त)
			एर	क्रमे व		एकत्रित			
			संपलेली तिमार्ह	t	संपलेले वर्ष	7	संपलेली तिमार्ह	Ì	संपलेले वर्ष
अ.	तपशील	३०.०६.२४	३१.०३.२४	३०.०६.२३	३१.०३.२४	३०.०६.२४	३१.०३.२४	३०.०६.२३	३१.०३.२४
क्र.		पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	लेखापरिक्षात	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	लेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३१३.५४	२७१.७२	२९०.३०	9304.98	२९७.३९	२६२.४२	२८१.00	9२७०.९०
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	४६.७६	96.39	2.03	90.39	२३.६३	3.६८	(६.१७)	42.28
3	अपवादात्मक बाब (खर्च)	-	-	-	-	-	-	-	-
8	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	४६.७६	96.39	2.03	90.39	२३.६३	3.६८	(६.१७)	42.28
ч	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	38.88	93.90	9.49	६६.३५	१६.६२	(0.03)	(५.६१)	38.40
Ę	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	38.88	92.84	9.48	६६.३३	9६.६२	(0.८७)	(५.५८)	38.40
Ø	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	40.09
۷	इतर समभाग	-	-	-	८३७.४५	-	-	-	८०३.०५
९	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)								
	मुळ (रु.)	८.६१	3.20	0.3८	१६.५८	४.१९	(0.09)	(9.80)	८.७२
	सौमिकृत (रु.)	८.६٩	3.20	0.3८	१६.५८	8.98	(०.०९)	(9.80)	८.७२

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.heranba.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदुनंतर १२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाने नोंद्रपटावर घेण्यात आले मागील वित्तीय कालावधीचे आकडे हे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले

मंडळाच्या आदेशान्व हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडकरित व्यवस्थापकीय संचालव